

Date: August 19, 2022

To,

The Manager,

Department of Corporate Services (DCS-Listing)

**BSE** Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip Code: 531717

The Manager,

Listing Compliance

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051

Symbol: VIDHIING

Dear Sir/Madam,

Ref No: Company Code: BSE - 531717, NSE Symbol: VIDHIING
Sub: Newspaper advertisement for Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and
Protection Fund (IEPF) Authority

Pursuant to Regulation 47 and Regulation 30(4) read with Schedule III (A) (12) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the Notice to the Shareholders published in the 'Business Standard' (English Newspaper) and 'Mumbai Lakshadeep' (Marathi Newspaper) on August 19, 2022, pursuant to Rule 6 of IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments thereof.

Please take the same on your record.

Thanking you,

For Vidhi Specialty Food Ingredients Limited,

Priyanka Suresh Soni Company Secretary & Compliance Officer Membership No. A63701

**Place:** Mumbai **Encl:** As above

# Vidhi Specialty Food Ingredients Ltd.

RegdOff.:

Factory:

 E/27, Commerce Centre, 78, Tardeo Road,
 59/B & 68, M.I.D.C. Dhatav, Roha

 Mumbai 400034, India Tel: + 91 22 6140 6666 (100 Lines)
 Dist: Raigad, Maharashtra 402116, India

 Fax: + 91 22 2352 1980, E-mail: mitesh.manek@vidhifoodcolors.com
 CIN: L24110MH1994PLC076156

Website: https://vidhifoodcolors.com/

Bank at the below mentioned Branch

Education and Protection Fund (IEPF) of the Government of India.

to the above shares will also be credited to the IFPF Demat Account.

Place: Thane Date: 19.08.2022

VIDHI

Place: Mumbai

Date: August 18, 2022

Anil S Shamdasani Advocate

VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED [CIN: L24110MH1994PLC076156]

Registered Office: E/27, Commerce Center 78, Tardeo Road, Mumbai-400034
Phone No.: 022-6140 6666; Fax No.: 022- 23521980

website - www.vidhifoodcolors.com Email id - mitesh.manek@vidhifoodcolors.com

**NOTICE TO SHAREHOLDERS** TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND Members are hereby informed that in terms of Section 124 of the Companies Act, 2013 and the IEP

Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules'), as amended, Equity

Shares of the Company, in respect of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid fo

seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investo

Unclaimed or unpaid dividend for the 2<sup>nd</sup> Interim Dividend for the financial year 2015-16 is presently lying

with the Company and in terms of the IEPF Rules, the concerned Members are being provided an

opportunity to claim such dividend for the financial year 2015-16 and onwards by sending a letter under their signature so as to reach at the Registered Office of Registrar and Share Transfer Agent (R&TA) of the Company, Link Intime India Private limited at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai

400083 on or before December 18, 2022. The details viz. names of the concerned Members, their folio

number/DPCLID, the number of shares to be transferred to the IEPF and due date are available on the

Company's website at https://vidhifoodcolors.com/investor-relation/unclaimed-dividends/ under 'Investo

Relation' section. It may kindly be noted that if no valid claim is received by the R&TA by above

nentioned date, the Company shall take action towards transfer of such shares to IEPF thereafter. Once these shares are transferred to the IEPF by the Company, such shares may be claimed by the concerned

Members only from the IEPF Authority by following the procedure prescribed under the IEPF Rules. I

may also be noted that as per IEPF Rules all subsequent corporate benefits that may accrue in relation

Individual letters in this regard have been sent to the concerned Members at their latest registered

addresses available with the Company/ R&TA. Clarification on this matter, if required, may be sought

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED

Corporate Office: 1st Floor, 'Dare House', No.2, N.S.C. Bose Road, Chennai-600001

**DEMAND NOTICE** 

UNDER THE PROVISIONS OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF

FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (" the

Act" ) AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 (" the Rules")

The undersigned being the Authorized Officer of Cholamandalam Investment and Finance Company Ltd. (the Secured

Creditor) under the Act and in exercise of the powers conferred under Section 13(12) of the Act read with Rule 3 issued

Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in

the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that

porrower(s) is/are avoiding the service of the Demand Notice(s), therefore the service of notice is being affected by

Description of Property: All Piece and parcels out of Survey No.87 P Bearing Plot No 121A+122A thereon Constructed

at western side Twin Bunglow No 2 area admeasuring 99.915 Sq. Mtrs + Plotted area 112.50sq.mtrs , of revenue village Yeola within the limit of Yeola Nagarpalika. Four boundaries as follows: East:- Bunglow No.1, West: Plot No.120 A

he borrower(s) are hereby advised to comply with the Demand Notice(s) and to pay the demand amount mentioned therein and

ost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that Cholamandalam Investment and

Finance Company Ltd. is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the

nmovable property / properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to

action 13(4) of the Act to take possession of the secured assets(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. The Secured Credito is also empowered to ATTACH AND / OR SEAL the secured assets(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequer

discharge their liabilities in full within the stipulated time. The Secured Creditor shall be entitled to exercise all the rights under

to the Sale of the secured assets(s), the Secured Creditor also has a right to initiate separate legal proceedings to recover the

palance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the Secured Creditor This remedy is in addition and independent of all the other remedies available to the Secured Creditor under any other law

The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured asset

and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained / prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of

the secured asset(s), without prior written consent of the Secured Creditor and non-compliance with the above is an offence

ower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours

punishable under Section 29 of the said Act. The copy of the Demand Notice is available with the undersigned and the bor-

herein above within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges

affixation and publication as per Rules. The contents of Demand Notice(s) are extracted herein below. Loan Account No. & Name and Address of the Borrower/ Co-Borrowers

Loan Account No. X0HLYEL00002127934:- Rahul Ambadas Kolhe, At Post Yeola,

At Post Yeola, Niwara Colony Kotamgaon Road, Yeola, Maharashtra-423401. Ashish

Aambadas Kolhe, At Post Yeola, Niwara Colony Kotamgaon Road, Yeola, Maharashtra-

423401. **Mandakini Ambadas Kolhe**, At Post Yeola, Niwara Colony Kotamgaon Road, Yeola Maharashtra-423401. **Rahul Ambadas Kolhe**, Sr.No.87, Plot No.121+122a, Twin

Bunglow Bunglow No 2, Tapshil Bunglow, Bajirao Na Bajirao Nagar, Paregaon Road-8176905. Aambadas Laxman Kolhe, Sr.No.87, Plot No.121+122a, Twin Bunglow, Bunglow

No.2, Tapshil Bunglow, Bajirao Na Bajirao Nagar, Paregaon Road-8176905. Ashish Aambadas Kolhe, Sr.No.87, Plot No.121+122a, Twin Bunglow Bunglow No.2, Tapshil Bunglow, Bajirao Na Bajirao Nagar, Paregaon Road-8176905. Mandakini Ambadas Kolhe,

Sr.No.87, Plot No.121+122a, Twin Bunglow Bunglow No 2, Tapshil Bunglow,Bajirao Na

wara Colony, Kotamgaon Road, Yeola, Maharashtra-423401. Aambadas Laxman Kolhe

For Vidhi Specialty Food Ingredients Limited

Company Secretary & Compliance Officer

Privanka Suresh Soni

Amount

Outstanding

Rs.24,28,143/-

as on 29-07-2022

together with any

interest, pena

interest.

Cheque

Bouncing

Charges, cos

charges

Date: 18.08.2022

Amount

26,00,000/-

from the R&TA by sending email at <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> or by calling them at 022-49186270.

#### **PUBLIC NOTICE**

IOTICE is hereby given that our clients are egotiating with Mr. Saurin Devendra Shah eing Owner of the property referred to ir ne schedule hereunder written for purchas f the property free from all encumbrances.

Any person having any claim in respect of he above referred property by way of sale exchange, mortgage, charge, gift, trust nonument, inheritance, possession, lease en or otherwise howsoever are hereby equested to make the same known i rriting to the undersigned hereof wit supporting documents within 14 days of the otice, failing which, the claim of such erson/s, if any, will be deemed to have

een waived and/or abandoned and / or nor **SCHEDULE** 

Unit No. 402 admeasuring 582 square fee oult up area on the 4th Floor of the building Init No. 402 add nown as Shah & Nahar Industrial Premise elonging to Shah & Nahar Industria Premises Co-operative Society Limited onstructed on land bearing CS No. 1/116 35 and 4/136 of Lower Parel Division and ituate at Dr. E. Moses Road, Worli, Mumba 100018 and represented by 5 (five ) full paid up shares having a face value of Rs. 50/- (Rupees Fifty) each and aggregate value of Rs. 250/- (Rupees Two Hundred and Fifty) bearing Distinctive Nos. from 496 o 500 (both inclusive) bearing Share Certificate No. 73 issued by the Society Dated this 18th day of August, 2022

> Kamlesh Kharade Partne Surva Mahal, 1st Floor 5, Burjorji Bharucha Marg, Fort Mumbai 400 023 mail@indialawalliance.com

## AXIS BANK LIMITED

**Public Notice for - Auction of Pledged assets being Gold Ornaments** The Borrowers, in specific and the public in general are here buy notified that public auction of the gold ornaments pledge in the below accounts is proposed to be conducted by the Axis

The below mentioned Borrowers has availed the credit facility from the Axis Bank Limited against the pledge of gold ornaments ("Gold Loan Facility") in favour of the Bank towards the ecurity. The Demand notices were issued to the Borrowers/ Guarantors calling up the Borrowers/ Guarantors to pay their outstanding amount towards the Gold loan facility availed. As the Borrowers/Guarantors have failed to repay the outstanding loan amount, the bank is constrained to invoke the pledge and proposed to conduct an e-auction sale of pledged gold ornaments more particularly described in schedule of property hereunder or **29-08-2022 at 12.30 pm to 3.30 pm** on "As In Where Is", "As Is What Is", "Whatever There Is' and "No Recourse Basis". Details of Borrowers and outstanding amount

| Customer Name                           | Loan A/c No.     | Outstanding<br>Amount (₹) | Date of<br>Recall Notice | Gross<br>Weight |  |  |  |  |  |
|---|------------------|---------------------------|--------------------------|-----------------|--|--|--|--|--|
| Branch Name:- BOISAR, THANE [MH]        |                  |                           |                          |                 |  |  |  |  |  |
| Himalay Amarsingh Yadav                 | XXXXXXXXXXX8975  | 60203/-                   | 18-07-2022               | 20.07           |  |  |  |  |  |
| Branch Name:- BORIVALI(W), MUMBAI [MH]  |                  |                           |                          |                 |  |  |  |  |  |
| Manish Rameshwar Dubey                  | XXXXXXXXXXX5504  | 134939/-                  | 18-07-2022               | 43.42           |  |  |  |  |  |
| Branch Name:- KALYAN(W) [MH]            |                  |                           |                          |                 |  |  |  |  |  |
| Bharat Virumal Darra                    | XXXXXXXXXXX5099  | 400747/-                  | 18-06-2022               | 146.23          |  |  |  |  |  |
| Branch Name:- KANDIVALI(W), MUMBAI [MH] |                  |                           |                          |                 |  |  |  |  |  |
| Kamlesh Parson Kushwaha                 | XXXXXXXXXXX4051  | 210084/-                  | 06-06-2022               | 69.70           |  |  |  |  |  |
| Branch Name:- PANVEL [MH]               |                  |                           |                          |                 |  |  |  |  |  |
| Manoj Pandurang Khutarkar               | XXXXXXXXXXXX3182 | 39999/-                   | 26-07-2022               | 15.50           |  |  |  |  |  |
| Branch Name:- SION, MUMBAI [MH]         |                  |                           |                          |                 |  |  |  |  |  |
| Sheetal K Parikh                        | XXXXXXXXXXX1644  | 898421/-                  | 22-06-2022               | 310.20          |  |  |  |  |  |
| Branch Name:- THANE [MH]                |                  |                           |                          |                 |  |  |  |  |  |
| Kutubddin Seikh                         | XXXXXXXXXXX5206  | 51807/-                   | 18-07-2022               | 18.00           |  |  |  |  |  |
| Rakesh Gajanan Pawar                    | XXXXXXXXXX1688   | 192038/-                  | 18-06-2022               | 61.72           |  |  |  |  |  |
| Branch Name:- VASAI, MUMBAI [MH]        |                  |                           |                          |                 |  |  |  |  |  |
| Sahanaz Siraj Chaudhary                 | XXXXXXXXXXX6335  | 196684/-                  | 22-07-2022               | 66.65           |  |  |  |  |  |
| Branch Name:- VIRAR [MH]                |                  |                           |                          |                 |  |  |  |  |  |
| Nishad Ashok Patil                      | XXXXXXXXXXX3446  | 76651/-                   | 28-07-2022               | 26.25           |  |  |  |  |  |
| Branch Name:- NILAJE [MH]               |                  |                           |                          |                 |  |  |  |  |  |
| Mohd Aslam Mohd Umar Khan               | XXXXXXXXXXX6277  | 114578/-                  | 22-07-2022               | 44.23           |  |  |  |  |  |

Axis Bank Ltd. has the authority to remove account/change the auction date without any prior notice. Auction will be held online https://gold.samil.in between 12.30 pm to 3.30pm. For detailed Terms and conditions, please log into given website https://gold.samil.in

Place: Maharashtra **Authorized Officerc - Axis Bank LTD** 

BANK OF BARODA, ULHASNGAR SEC-4, BRANCH, 1ST FLOOR ABOVE बैंक ऑफ़ बड़ौदा MAHADEO DEPT. STORE, SECT. 25, OPP. VENUS TALKIES, ULHAS NAGAR - 4 Bank of Baroda DISTT. MUMBAI 421004.EMAIL ID: MAHULH@bankofbaroda.co.in

NOTICE TO BORROWER (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

Mohan Enterprises - Proprietor Rekha Manoharlal Rohra

Flat No 101 and 102, Satguru Apartment Hill View Area, Sector 17, Ulhasnagar 3, Ulhasnagar, Dist. Thane Re: Credit facilities (A/C 27820500000013) with our Ulhasnagar Sec 4 branch.

We refer to our letter No. THN/ADV/39 dated 02.12.2002 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilising the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

| Nature and Type of facility | Limit             |        | O/s as on 03/08/2022<br>(inclusive of interest) |   |
|-----------------------------|-------------------|--------|---|---|
| Cash Credit<br>Account      | Rs.12.50<br>Lakhs | 12.40% | Rs. 1,170,680.65                                | Flat no 101 ADM 770 Sqft situated on the 1st floor in the Building known as Satguru Apartment constructed on Block No C-9, Room No 33 assessed under ward No 29, Khata No 1495/New Survey no 29/1429, City S. No 9223 Situated at Ulhasnagar -3, District Thane, Maharastra- 421307 |

- In the letter of acknowledgement of debt dated 17.07.2020 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs.12,50,000/- as on 03,08,2022. The outstanding stated above include further drawings an interest upto 04.08.2022. Other charges debited to the account are Rs. (Or)
- As you are aware, you have committed defaults in submitting financial documents required for renewal of credit facilty due on on above loans/outstandings 05.02.2022.
- Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 03.08.2022 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. Inspite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

  Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various
- securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge you liabilities to the Bank aggregating **Rs.**1,170,680.65+ **Interest** as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note
- Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1above for each credit facilit until payment in full
- We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you arebarred from transferring any of the secured assets referred to in para 1 above byway of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that noncompliance with the above provision contained in section 13(13) of the said Act. is an offence punishable unde section 29 of the Act.
- redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender/private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redee the secured assets will not be available
- Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any othe rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands i

espect of sums owing tous

Authorized Officer

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-40

No.DDR-4/Mumbai/ Deemed Convevance/Notice/2652/2022 Date: - 17/08/2022

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice** 

**Deemed Conveyance Application No. 236 of 2022** 

Bhoomi Samkit Co-Op. Hsg. Society Ltd., Situated on land bearing, Hissa No, 2, Survey No. 145, corresponding to CTS No. 117/A, 117/B, 117/C, 118, 119/B/2 & 119/B/3 of Village Kandiyali, Taluka - Boriyali, at Mahayir Nagar, Dahanukarwadi, Kandiyali (West), Mumbai 400067, ...Applicant Versus 1) M/s. Bhoomi Homes, I laving address at : HDIL, Kaledonia A Wing, 8th Floor, Opposite Vijay Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400059, 2) Mrs. Piroji Homi Sanjana, Having last known address at : Survey No. 145, Hissa No. 2, Survey No. 145, Hissa No. 4, corresponding to CTS No. 117/A, 117/B, 117/C, 118, 119/B/2 & 119/B/3 Village-Kandivali, Taluka - Borivali, at Mahavir Nagar, Dahanukarwadi, Kandivali (West), Mumbai - 400067, 3) Pesi Homi Sanjana, Having last known address at: Survey No. 145, Hissa No. 2, Survey No. 145, Hissa No. 4, Corresponding to CTS No. 117/A, 117/13, 117/C, 118, 119/B/2 & 119/B/3, Village - Kandivali, Taluka - Borivali, at Mahavir Nagar, Dahanukarwadi, Kandivali (West), Mumbai - 400067, **4) Berzin Homi Sanjana**, Having last known address at : Survey No. 145, Hissa No. 2, Survey No. 145, Hissa No. 4, Corresponding to CTS No. 117/A, 117/B, 117/C, 118, 119/B/2 & 119/B/3, Village-Kandivali, Taluka - Borivali, at Mahavir Nagar, Dahanukarwadi, Kandivali (West), Mumbai -400067, **5)** Shiv Kumar Daga, Having last known address at : Survey No. 145, Hissa No. 2, Survey No 145, Hissa No. 4, Corresponding to CTS No. 117/A, 117/B, 117/C, 118, 119/B/2 & 119/B/3 Village - Kandivali, Taluka - Borivali, at Mahavir Nagar, Dahanukarwadi, Kandivali (West) Mumbai 400067, ...**Opponents** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and furthe

**Claimed Area** 

action will be taken accordingly

Description of the Property, :-

Seal

Unilateral Deed of Conveyance of land admeasuring 4163.9 Sq. Mtrs., bearing Survey No. 145, Hissa No. 4, corresponding to CTS No. 1 I 7/A, 117/B, 1 17/C, 118, 119/B/2 & 119/B/3 of Village-Kandivali, Taluka Borivali, Mumbai Suburban District plus Applicant Society's rights in set back area, as specifically set out in (the Property Registration Card) in favour of Bhoomi Samkit Co-Op. Hsg. Society Ltd., i.e. in favour of the Applicants Society.

The hearing in the above case has been fixed on 05/09/2022 at 2.00 p.m. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4). Bhandari Co-op.Bank building, 2 floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

## **₱**Transpek Transpek Industry Limited

CIN: L23205GJ1965PLC001343

Registered Office: 4th Floor, Lilleria 1038, Gotri - Sevasi Road, Vadodara - 390021. Ph #: (0265) 6700300 Email: secretarial@transpek.com Website: www.transpek.com

#### NOTICE

Members are hereby informed that the Company has completed electronic dispatch of the Annual Report 2021-2022 and the Notice of the 56th Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, the 14th Day of September, 2022 by video conference at 03.00 p.m.

As required under Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide to its shareholders the facility to cast their vote by electronic means on all the resolutions set forth in the notice. The requisite details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules are given hereunder:

- Date and time of commencement of remote e-voting: Sunday, 11th September, 2022 at 10:00 a.m.
- Date and time of end of remote e-voting: Tuesday, 13th September, 2022 at 05:00 p.m.
- Cut-off date: 6<sup>th</sup> September, 2022
- Investors who become members of the Company subsequent to the dispatch of the Notice / E-mail and holds the share as on the cut-off date i.e. 6th September, 2022, are requested to send written/email communication to Company's Registrar and Share Transfer Agent at vadodara@linkintime.co.in by mentioning their Folio No. / DP ID and Client ID to obtain Login-ID and Password for e-voting.
- Remote e-voting shall not be allowed beyond 05:00 p.m. on 13th September, 2022.
- A member may participate in the meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the
- Voting by members who have not exercised his right to vote through remote e-voting and present at the meeting, will be entitled to vote during the AGM.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cutoff date only, shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting at the meeting.
- The notice of the 56th Annual General Meeting is available on the Company's website at www.transpek.com.
- For electronic voting instructions, Shareholders are requested to follow the instructions given in the Notice of the 56th Annual General Meeting and in case of any queries/grievances connected with electronic voting, shareholders may refer Frequently Asked Questions ("FAQ's") and InstaVote e-Voting manual available at <a href="https://instavote.linkintime.co.in">https://instavote.linkintime.co.in</a> under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on:-Tel:022-49186000.

By order of the Board For Transpek Industry Limited

Place : Vadodara

3000031711

210MW/WTP/

T-413/RFX-

3000031715

basis

9

Date: 19th August, 2022 Alak D. Vvas **Company Secretary and Compliance Officer** 

## **SBFC** BUSINESS **FINCREDIT**

Place: Maharashtra

Bajirao Nagar, Paregaon Road-8176905.

South: Adj Survey No., North: Colony Road.

## SBFC FINANCE PRIVATE LIMITED

Registered Office: Unit No.-103, 1st Floor, C&B Square, Sangam Complex CTS No.95A, 127, Andheri Kurla Road, Village Chakala, Andheri (E), Mumbai400059 | T elephone: +912267875300 | Fax: +91 2267875334 | www.SBFC.com | Corporate Identity Number: U67190MH2008PTC178270

## **PUBLIC NOTICE**

Sd/- Authorised Officer

Cholamandalam Investment And Finance Company Limited.

Demand Notice Dt: 29-07-2022

This is to inform the Public that Auction of pledged Gold Ornaments will be conducted by SBFC Finance Pvt. Ltd. On 25th August, 2022 at 11.00 AM at SBFC Finance Pvt. Ltd.

The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been duly issued to these borrowers.

The Gold Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various customers mentioned below with branch name. Sakinaka Branch Auction will be conducted on 25.08.2022 at 11.00 am at SBFC Finance Private Limited, Branch

Address : 25, Sagar Pallazio, Sakinaka Junction, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai-400072 Branch: Mumbai, AP00126706, AP00208954, AP00272605, AP00329038, AP00371054, AP00389813, AP00406112,AP00422127

Vashi Branch Auction will be conducted on 25.08.2022 at 11.00 am at SBFC Finance Private Limited, Branch Address : F-2 / A-4, Aditi Apartment, Sec-9, Near Motimala Jeweler, Vashi, Navi Mumbai, 400703

Branch: Thane, AP00014285, AP00028787, AP00036502, AP00045068, AP00075749, AP00112272, AP00122090, AP0012090, AP0012000, AP0012000000, AP00120000, AP0012000000, AP00120000, AP001200000, AP0012000000, AP00120000, AP001200000, AP00120000, AP00120000, AP00120000, AP00120000, AP00120000 P00129646,AP00142338,AP00164395,AP00171084,AP00182732,AP00192296,AP00211260,AP00267900,AP00 293669,AP00301904,AP00302725,AP00307277,AP00307970,AP00309436,AP00318530,AP00319567,AP00339 756,AP00345386,AP00353090,AP00354756,AP00355716,AP00355788,AP00356219,AP00356223,AP00359658 .AP00364612,AP00371305,AP00379381,AP00384516,AP00391652,AP00392204,AP00400373,AP00400827,AP 00407540,AP00407553,AP00407668,AP00408035,AP00408572,AP00410330,AP00413806,AP00414529,AP004 14772,AP00414949,AP00415237,AP00431969

For more details, please contact SBFC FINANCE PRIVATE LIMITED Contact Number(s): 1800-102-80 12 (SBFC FINANCE PRIVATE LIMITED reserves the right to alter the number of accounts to be auctioned &/ postpone/ cancel the auction without any prior notice.)

Tender Notice No. : ST-CKP-OT-21-2022

dated 17.08.2022. e-Tenders are invite by Sr. Divisional Signal & Telecom Enginee Co/Chakradharpur for and on behalf of the President of India against **Tender No. ST** CKP-OT-21-2022-1.2.3.4.5.6&7 due to open on **08.09.2022 at 15.00 hrs.** for the ollowing works. Manual offers are no allowed against this tender and any suc nanual offer received shall be ignored. SI. No. & Name of Work; Tender Value; Earn est Money : (1) Provision of (a) Radio Fre quency Identification (RFID) markers bet ween Rajkharsawan-Jaroli section, (b overter for conversion of 24V to 230V A or operation of Operating VDUs & Auto Changeover in Universal Fail Safe Block nterface (UFSBI) for providing mediedundancy over Chakradharpur Divisior 1,57,24,649.25; ₹ 2,28,600/-. (2) S&T orks in connection with Hill cutting ections Kunki-Manikui & Manikui-Chandi 10.09.107.72; ₹ 20.200/-. (3) Miscella eous Signalling works in the section E Sini-Chandil under SSE/Sig/SNY: ₹ 31.47 920.11; ₹ 63,000/-. (4) Alteration/Modif cation EI/PI in connection with Eliminatio of Interlocked Level Crossing Gates a Kansbahal and Sonakhan stations ₹ 25.11.967.48; ₹ 50.200/-. (5) Alteration Modification in EI/PI in connection wit Elimination of Interlocked Level Crossing Sates at Dumetra, Chandiposi and Lath ata Stations; ₹ 37,67,951.22; ₹ 75,400/-(6) Alteration/Modification in EI/PI in conne ion with Elimination of Interlocked Leve Crossing Gates at Chakradharpur and Lota pahar Stations; ₹ 25,11,967.48; ₹ 50,200/ 7) S&T works for Road Under Bridge i eu of Level Crossing Gate No. KS-7 i Gamharia-Chandil section; ₹ 22,59,461.87 45,200/-. Completion Period: 12(Twelve Months for sl. nos. 1 & 3: 06 (Six) Month for sl. no. 2, 15 (Fifteen) Months for sl. nos. 4, 5 & 6 and 09 (Nine) Months for sl. no. 7 he tender details can be viewed at Web site http://www.ireps.gov.in The tenderers oidders must have Class-III Digital Signatur Certificate & must be registered on IREPS oortal. Only registered tenderer/bidders ca participate in e-tendering. e-Tender Form

hall be issued free of cost.

#### **NOTICE-SRM-41** MAHAGENCO Following Tenders are published on <a href="https://eprocurement.mahagenco.in">https://eprocurement.mahagenco.in</a> Sr. **EMD/Estimated** E-Tender No. Subject No Value 210MW/I&C/ Work contract for Shifting, Lifting and cleaning of Rs.5600/-T-405/RFXvarious heavy instruments & equipment during unit Rs.210000/-3000031648 6 overhaul at 210 MW KTPS, Koradi. 660MW/AHP/ Work of Complete Refurbishment & Reconditioning Rs.25775/-2 of Ash Water Recovery Vertical Turbine Pump T-406/RFX-Rs.2227500/-3000031635 installed at Khasara Pump House at KTPS 3X660MW Units, KTPS, Koradi. One year work contract for O&M of Ammonia Flue 210MW/WTP Rs.25370/-Rs.2187049/-T-407/RFX-Gas Conditioning (AFGC) system at Unit No. 6 of 3000031391 Koradi T.P.S. (210 MW). 660MW/SAFET Procurement of providing protective material used Rs. 49209/-/T-408/RFXfor day to day at work station for 3x660MW KTPS Rs.4570950/-3000031532 Koradi 660MW/OS/ Annual work contract for providing manpower Rs.100476.70/-T-409/RFXassistance for computer data entry for various Rs.9697665/sections at 3x660 MW KTPS, Koradi. 3000031555 660MW/CHP/ Annual Maintenance Contract (for 01 Year) for Rs.85571/-6 T-410/RFXmaintenance of Heavy Machines at CHP Rs.8207100/-3000031540 3X660MW KTPS Koradi. 7 210MW/CHP/ Supply of HT & LT Cable Jointing Kit at CHP, 210 Rs.4844.16/-T-411/RFX-MW KTPS, Koradi. Rs.161472.04/-3000031642 Annual work contract for acid/alkali storage 210MW/WTP/ Rs.12337/-T-412/RFXhandling & DM/Softening Plant Maint. Work at Rs. 883700.16/-

VENDORS ARE REQUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR e-TENDERING. FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE. https://eprocurement.mahagenco.in FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS,

One year's work contract for O&M of Ozonisation

Plant (600 g/hrs) installed for disinfection of sewage

treatment plant at Koradi Colony on comprehensive

KORADI, NAGPUR. MOBILE NO.: +91-8411958622,, E-MAIL ID: eepurchasekoradi@mahagenco.in

WTP-II at KTPS (210 MW), Koradi.

----Sd/--**CHIEF ENGINEER (O&M)** MAHAGENCO, KTPS, KORÁDI.

Rs.20287/-

Rs.1678713.12/-

#### PUBLIC NOTICE

Smt Shardaben Jayatilal Shah and Shri Jayatilal Harilal Shah were joint owners and members of Flat No 205, Garage No 5 and Shop No 13 of Urmila CHS Ltd. Also Shri Hitesh Jayantilal Shah & Shri Jayantilal Harilal Shah were Joint owners of Flat No 606 of Urmila CHS limited. Both Smt. Shardaben Jayatilal Shah and Shri Jayatilal Harilal Shah died instate on 21-02-2019 and 16-11-2005 respectively leaving behind legal heirs as per Hindu Succession Act 1956 as under 1) Daksha Bharat Dodhiwala (Married

Daughter) 2) Devendra Jayantilal Shah (Son) 3) Hitesh Jayantilal Shah(Son) and 4) Nilesh Jayantilal Shah(Son). Now the legal heirs have hereby agreed to relinquish, release and transmit their undivided right, title and interest in the above said properties through Deed of Release dated 28/07/2022 submitted to society as follows

Ito Society as follows

1. Flat No 205 in the name of Nilesh Jayantilal
Shah (25%) and Hitesh Jayantilal Shah(75%)

2. Garage No 7 in the name of Nilesh Jayantilal
Shah(100%)

3. Shop No 13 in the name of Hitesh Jayantilal
Shah(100%)

4. Flat No 606 n the name of Hitesh Jayantilal
Shah(100%)

Shah(100%) The society hereby invites claims or objection from the heirs or other claimants/ objectors to the transfer of the said shares and interest o the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with certified true copies of such documents and other proofs support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of decease member in the capital/property of the society. I no claims or objections are received within th period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims or objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the decease member in the capital/property of the societ shall be dealt with in the manner provided unde the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of society/with the Secretary of th date of publication of the notice till the date o

For and on behalf of Urmila Co.Op Hsg Society Ltd. MUMBAI 19 August, 2022

#### जाहीर सूचना

श्री. एस. एस. देशमख यांचे न्यायालयात ७ वे सह दिवाणी न्यायाधीश्, कनिष्ठ स्तर, अगरावर्त

किरकोळ अर्ज/१६४५/२०२२ Sharad Rarnesh Jaiswal + ? fa. Nil पुढिल तारिख : ०१-०९-२०२२ जाहीरनामा / सायटेशन

बनाम:- सर्वत्र लोकांना अर्जदार: १) Sharada Ramesh Jaiswa**l** Age:-66 Yrs. Occu:- Household

2) Shailesh Ramesh Jiswal Age:-41Yrs. Occu:- Pvt. Job. Both R/o Frezarpura, Amravati, Tq. & Dist. Amravati विरुद्ध

गैरअर्जदार :Nil **ावरुद्ध** सर्वत्र लोकास सूचित करण्यात येते की, मयत Shyamlal Pyarelal Jaiswal हे दि. ०१-०६-१९७६ रोजी Mumbai येथे मयत झाले.Comma२ मयत Ramesh Shyamlal Jaiswal हे दि. १३-०८ २०१७ रोजी Mumbai. येथे मयत झाले. तसे Suresh Shyamlal Jaiswal हे दि. ०२-०६-२०१ रोजी Mumbai येथे मयत झाले अर्जदार Sharada कोटांत सदरहू मयत Shyamlal Pyarelal Jaiswal मयत Ramesh Shyamlal Jaiswal आणि Suresh Shyamlal Jaiswal यांचे वारसाचे प्रमाणप मिळण्याबाबत APPLICATION UNDER SECTION OF BOMBAY REGULATION ACECAUSE VIII OF RURU FOR GRANT OF LEGAL HEIR SHIP CERTIFICATE प्रमाणे अर्ज Ramesh Jaiswal +1 रा. वरीलप्रमाणे सदरहू यांचे वारसदार नव्हे असे कोणास समजावण्याचे असेल तर ह्या जाहीरनाम्याचे प्रसिद्धीच्या तारखेपासन एक महिन्याचे आत त्याने कोर्टात हजर होवन आपल्या हरकती कळवाव्यात आणि ह्या लेखावरून असे। कळविण्यात येते की, जर सदरह मुदतीत कोणी योग्य हरकत न दाखविल्यास सदरह कोर्ट सदरह अर्जदार यांचे हक्काबद्दल लागलीच ारावा घेऊन त्याचा हक्क साबित दिसल्याः त्यांना सदरहू मयत Shyamlal Pyarelal Jaiswal मयत Ramesh Shyamlal Jaiswal Suresh Shyamlal Jaiswal यांचे वारसाचे

प्रमाणपत्र देण्यात येईल. आज दिनांक २५-०७-२०२२ रोजी माझ्या सहीने न्यायालयाच्या शिक्यानिशी दिलेले आदेशानुस दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अमरावती

1. दिवाणी न्यायालय. वरिष्ठ स्तर. अमरावती यांचे नचनाफलकावर प्रसिध्दी करिता

ू. 2. जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांचे सूचनाफलकावर प्रसिध्दी करिता

Place: Mumbai

Date: August 17, 2022

**NOTICE** 

Notice is hereby given to Public at large that my client Mr. Arjun Roopchand Aswani had purchased Flat No. B/502 Mota Mahal CHSL . Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 400053 jointly with his mothe Mrs. Nandi Bai Roopchand Aswani and were holding Share Certificate No.57 of 5 Shares of Rs.50/- each having distinctive

nos. 281 to 285. Mrs. Nandi Ba Roopchand Aswani had expired on 16.05.2013 at Agra(U.P.) and she had made nomination in respect of her 50% shares in the said flat in favour of her daughter in-law Mrs. Bharti Ariun Aswani. The Society transmitted her 50% shares of deceased Smt. Nand Bai Aswani in the said flat by letter dated 31<sup>st</sup> May 2014 in favour of deceased daughter-in-law Mrs Bharti Arjun Aswani after considering the opinion of two Advocates and Indemnity bond in favour of Managing Committee of Society & undertaking for not making change of user from the Nominee. The said Committee of the Society deleted name o

meeting dated 27th May 2014. If any one who has any objection in respect of transmission of 50% Shares of said deceased in the said flat in favour of Mrs. Bharti Ariun Aswani may write to the undersigned within seven days from the date of publication. If, no objections are received, it will be presumed that said flat is from any encumbrances and have

deceased member & incorporated

Mrs. Bharti A. Aswani in M.C

C.J. Motwani Adv. High Court & Notary Public C/80 Rohit Apartment Lokhandwala Complex Andheri West, Mumbai 53 Tel.No. 9820684398 Place: Mumbai Date:19.08.2022

## जाहीर सूचना

ज्या कोणासह संबंधित आहे ते

येथे जाहीर सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. सुरज महेंद्र कांबळे यांना फ्लॅट क्र.३०४, ए विंग, ३रा मजला, अभिमन्यु को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, नोंदणी क्र.टीएनए/व्हीएसआय/ एचएसजी/टीसी/४९६४/दि.१८.०८.१९९२, क्षेत्रफळ ३५.३५ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, बिगरशेत जमीन सर्व्हे क्र.३१६, हिस्सा क्र.१, दामोदर नगर, विवा कॉलेजजवळ, विवा कॉलेज रोड, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३ ही जागा श्री. यश समीर देसाई यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे.

उपरोक्त फ्लॅट श्रीमती माधवी समीर देसाई यांच्या नावे होते, यांचे ०३.०३.२००८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. यश समीर देसाई हे त्यांचे कायदेशी वारसदार व प्रतिनिधी असल्याने मयताचे मालमत्ता तसेच भागप्रमाणपत्र क्र.१५ अ.क्र.७१ ते ७५ याचे संपुर्ण अधिकार

तदुनुसार सोसायटीने भागप्रमाणपत्रात त्यांचे नाव नमुद करून सदर फ्लॅटचे कायदेशीर मालक म्हणून श्री. यश समीर देसाई यांचे नाव दाखल केले आहे.

उपरोक्त मालमत्तेवर जर कोणास दावा अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी योग्य आक्षेप सदर सूचना वितरणापासून १५ दिवसांत कळवावे आणि कागदोपत्री पुराव्यांसह खालील दिलेल्या पत्त्यावर दरध्वनी करावा अन्यथा असे समजले जोईल की, सदर मालमत्ता खरेदी करण्यास माझ्या अशिलास अधिकार आहेत आणि याबाबत पढील कोणताही पत्रव्यवहार त्यांच्या नावे आणि सदर सूचना कालावधी समाप्तीनंतर दावा विचारात घेतला जाणार

नाही. सही/-दिनांक:१९.०८.२०२२ एस.के. खत्री (वकील) फ्लॅट क्र.३, तळमजला, अंबिका अपार्टमेंट, वर्तक हॉलच्या पुढे, आगाशी रोड, विरार (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३. मोबा.:९३२५९७३७३०

#### 3. महानगरपालिका. अमरावती यांचे सचनाफलकावर प्रसिध्दी करिता

STERLING POWERGENSYS LIMITED CIN: L29213MH1984PLC034343

Reg Off: Office No. 121, Runwal Commercial Complex, Co-Op Premises Ltd, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai - 400 080, Maharashtra India. | Phone: 022-25605588

Email Id: investor@splsolar.in | Website: www.splsolar.in

## NOTICE OF THE 37TH ANNUAL GENERAL MEETING (AGM)

**BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION** Notice is hereby given that the 37th Annual General Meeting of the members of the Company will be held at Woodland Retreat Meghal Industrial Estate, Devidayal Road opp. LBS Marg, near Fire Brigade, Mulund West, Mumbai-400080, Maharashtra, India on 10th September, 2022 at 03:00 p.m. to transact the business as mentioned in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed there under read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) & the Securities & Exchange Board of India (SEBI). Accordingly, the Notice convening the AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 has been sent through e-mails on Wednesday, 17th August 2022 to those Shareholders whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent ('the RTA') or the Depositary Participants and

are holding equity shares of the Company as on 12th August, 2022. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from Sunday, September 04, 2022 to Saturday, September 10, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM for the financial year ended March 31, 2022.

The members are provided with the facility to cast their vote electronically on all the resolution set forth in the notice to 37thAGM using the evoting system provided by CDSL. The remote e-voting period commences on 07th September, 2022 (at 09:00 A.M.) and ends on 09th September, 2022 (at 05:00 P.M.). Members shall not be allowed to undertake remote e-voting beyond the said date and time. During the period shareholders holding shares either in physical or in dematerialized form as on the cutoff date i.e. 04th September, 2022 may cast their vote electronically.

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. September 04, 2022 may obtain the login Id and password by sending a request at <a href="https://neurongo.org ballot papers to members attending the AGM who have not already cast their vote at remote e-voting through the CDSL portal. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM can also attend/participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again. The instructions on remote e-voting are detailed in the notes to the Notice convening the AGM, which is also available at https://www.evotingindia.com/ In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u>

The said AGM Notice is available on the Company's website a http://splsolar.in/R&R.html and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com.

For Sterling Powergensys Limited

Sankaran Venkata Subramanian **Managing Director** (DIN:00107561)

#### TRESCON ट्रेसकॉन लिमिटेड

CIN: L70100MH1995PLC32234

**नोंदणीकृत कार्यालयः** २०३-२०४, २रा मजला, ऑबिंट प्लाझा, न्यु प्रभादेवी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ द्रर::०२२-४९१५३५९९, वेबसाईट:www.trescon.com, **ई-मेल**:cs@trescon.com २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा-अतिरिक्त माहिती सूचना

भागधारकानी कृपया नोंद घ्यावी की, कंपनीची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, २८** सप्टेंबर, २०२२ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदर एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी (कायदा) सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडट आणि भारत शासन, सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रकानुसार संपन्न होईल वरील परिपत्रकानसार एजीएमची सचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता कंपनीचे वार्षिः अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि./ठेवीदार सहभागीदाराकडे वरील आवश्यक परिपत्रकानुसार नोंद आहेत त्यांन विद्युत स्वरुपाने पाठविले आहेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई–मेल अद्यापी नोंट नाहीत अशा सदस्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारमार्फत ठेवीदार यांच्याकडे नोंद करून घ्यावेत वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपन नेबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि. यांन info@satellitecorporate.com वर त्यांचे स्वसाक्षांकीत पॅनकार्डची प्रत यासह सादर करावेत २७व्या एजीएमची संचना व वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.trescon.com, स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्

भागधारकांनी सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचने नमद विषयावर रिमोट पदतीने (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत् देण्याची संधी दिली जाईल. एजीएम दरम्या

विद्युत स्वरुपाने (ई-वोटिंग) मत देण्याची संधी भागधारकांना असेल. रिमोट मतदानाची पद्धत भागधारकांर्न एजीएम सूचनेत नमुद केली जाईल. २७व्या एजीएमची सूचना व २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल भागधारकांना दैनंदिन कामकाजा

ट्रेसकॉन लिमिटेडकरित मंदार चव्हाप

दिनांक: १९.०८.२०२२ ठिकाण : मुंबई

त्यांचे नोंद ई-मेलवर लागू कायद्यानुसार पाठविले जाईल.

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT our client — MR. DEVENDRA ANSHUDHAR CHAWDA is intending to sell his Property i.e. ROOM NO. D-1 in CHARKOP [1] SAMARTHA CO-OP. HSG. SOC. LTD., situated at, PLOT NO. 514, RSC-45, SECTOR NO: 5 CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI-400067, are admeasuring 40 sq. mtrs. built up. More particularly described in the schedul nentioned hereunder

Originally the said ROOM was allotted to MRS. TEJASHREE PRAVIN PUTHRAN by the society/MHADA. MR. DEVENDRA ANSHUDHAR CHAWDA has purchased the said room from MRS. TEJASHREE PRAVIN PUTHRAN by way of agreement dated 11.01.2002.

The Original allotment letter in respect of allotment of ROOM NO. D-1 issu n favour of MRS. TEJASHREE PRAVIN PUTHRAN by MHADA is misplaced and not traceable. Therefore, the necessary complaint is lodged with the Kandiya Police Station and to that effect the certificate is issued by the Kandivali Polic Station bearing NC no. 2288/2021 dated 30.11.2021.

MR. DEVENDRA ANSHUDHAR CHAWDA has agreed to sale, transfer the said room and shares and membership of the society. Any person having o claiming any right, title, interest of any type in the above property or any part thereof by way of inheritance tenancy, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance of any nature whatsoever including any by way of any lien over the said ROOM or allotment letter i.e. above mentioned property thereby required to intimate the same to the undersigned together with the documents on the basis of which such claim and made within 14 days from the date of publication of this notice falling which our clients shall complete the transaction without reference to such claim and claims of such persons shall be reated as waived and not binding on our clients.

:SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFFERRED TO:
ALL THAT PIECE AND PARCEL OF THE ROOM NO. D-1 in CHARKOP [1]
SAMARTHA CO-OP. HSG. SOC. LTD., situated at, PLOT NO. 514, RSC- 45 SECTOR -5 CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI-400067, area admeasurin 40 sq. mtrs. built up. Constructed on the Land Bearing C.T.S NO. 1C/1/554 c Village- Kandivali, Taluka - Borivali, Mumbai Suburban District together with soi subsoil, of the said ROOM and along with the common use and enjoyme of passage and open space.

Mr. NAVIN C. SHETI

Dated : 19-08-2022

Advocate High Cour D/13, Plot No, 507, Sector 5, Mahalaxmi C.H.S. Ltd. Charkop, Kandivali [W], Mumbai-400 067

## 🏳 ASPIRA अस्पीरा पॅथलॅब ॲण्ड डायग्नॉस्टिक्स लिमिटेड

सीआयएन:एल८५१००एमएच१९७३पीएलसी२८९२०९ नोंदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र.२, आर.डी. शाह इमारत, श्रद्धानंद रोड, घाटकोपर रेल्वे स्थानका समोर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६. दूर::०२२-७१९७५७५६ **ई-मेल**:info@aspiradiagnostics.com, वेबसाईट:www.aspiradiagnostics.com

### ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **अस्पीरा पॅथलॅब ॲण्ड डायग्नॉस्टिक्स** लिमिटेडची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, १० सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) सहकार मंत्रालया (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.२/२०२२ दि.५ मे, २०२२ (यापुढे लागु एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमयं मंडळद्वारे (सेबी) वितरीत परिपत्रक दि.५ मे, २०२२ (यापुढे लागु सेबी परिपत्रके म्हणून संदर्भ) १३ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या ४९व्या एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीने वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल तसेच ४९व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी), कंपनी, कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२ राजी विद्युत स्वरुपाने nठविला आहे. सदर दस्तावेज कपनीच्या www.aspiradiagnostics.com बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण-२ नुसार नोंद दिनांक शनिवार, ३ सप्टेंबर २०२२ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना कंपनीने ४९व्या एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्याचा अधिकार दिला आहे. सदस्यांना ई-वोटिंग प्रणालीने (रिमोट ई–वोटिंग) किंवा एजीएममध्ये ई–वोटिंगने मत देता येईल कंपनीने रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा देण्यासी एनएसडीएलला नियुक्त केले आहे. ई–वोटिंगची सविस्तर प्रक्रिया/माहिती ४९व्या एजीएम सूचनेत नमुद आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ (कायदा) सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ (लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार एजीएमनिमित्त **४ सप्टेंबर, २०२२ ते १०** सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

याबाबत सदस्यांनी पुढील नोंद घ्यावी:

१) कंपनीने वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवालासह ४९व्या एजीएमची सूचना विद्युत स्वरुपाने गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२ रोजी वितरणाची प्रक्रिया पर्ण केली आहे.

२) रिमोट ई–वोटिंग कालावधी **बुधवार, ६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा**. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईलं. शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर विद्युत मतदान मान्य असणार नाही.

३) ई-वोटिंग सुविधेकिरता नोंद दिनांक म्हणून शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२ आहे.

४) एखाद्या व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला पात्र सदस्य असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान लॉगइन आयडी व पासवर्ड वापरावा.

 दहीसी/ओएव्हीएम सुविधेने सभेत उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिले नाही आणि त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने त्यांचे मत देऊ शकतील. व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेने एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता सविस्तर माहिती एजीएमच्या सूचनेत नमुद आहे.

६) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेन एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

७) नोंद तारखेला लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग स्विधेचा लाभ घेता येईल.

८) कंपनी/आरटीए/डीपीकडे ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांन त्यांचे ई-मेल नोंद करण्याची प्रक्रिया एजीएम सूचनेत उपलब्ध होईल.

२) तपासनीस तपशील व वक्ता नोंदणी प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहेत. याबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शवर उपलब्ध भागधारकांकरिताचे ई–वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३० वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in वर मेल करावा.

अस्पीरा पॅथलॅब ॲण्ड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: १८.०८.२०२२

प्रिया पाण्डेय कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सही / -

### जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील (१) श्री. शशी बालसेकर व (२) श्रीमती सुनन्या रोहन उल्लाल ह खालील अनुसुचीत नमूद मालमत्तेचे मालव

माझ्या अशिलांनी घोषित केले आहे की, सदर फ्लॅट श्री. शशी बालसेकर आणि त्यांची पत्नी स्वर्गीय श्रीमती आरती शशी बालसेकर यांनी योग्य रकमेच्या व्यवहाराने मे. राजेंद्र बिल्डर्स प्रा.लि. यांच्याकडून दिनांक ०२.०५.१९८९ रोजीचे करारनामानुसार खरेदी

तदुनंतर वेदवती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड हे वत्सला म्हणून ज्ञात इमारतीबाबत नोंदणीकृत होते आणि सदर सोसायटीने श्रीमती आरती शशी बालसेकर व श्री. शशी बालसेक यांच्या संयुक्त नावे भागप्रमाणपत्र क्र.००२ वितरीत केले.

तद्नंतर श्रीमती आरती शशी बालसेकर यांचे मुंबई येथे दिनांक २५.०५.२०१८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे पती व सहमालव (१) श्री. शशी बालसेकर, (२) श्रीमती सुनन्या रोहन उल्लाल (विवाहीत मुलगी) व (३) श्री अभिषेक शशी बालसेकर (मुलगा) हे कायदेशी वारसदार व प्रतिनिधी आहेत.

माझे अशिलांनी सदर फ्लॅट श्री. कमलेश आर वर्मा, (२) श्रीमती मधु के. वर्मा व श्रीमती प्रेमलता आर. वर्मा यांच्याकडे योग्य रकमेच्या व्यवहाराने दिनांक ०१.०८.२०२२ रोजीचे विक्री करारनामानुसार विक्री करण्याची तयारी दर्शविली

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सचन प्रकाशना पासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ताकडे सर्व पृष्ठयथ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा अश व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यार ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणा नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदरं अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

#### मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.००२, क्षेत्रफळ ५४७ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र अर्थात ४५६ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तळमजला वत्सला इमारत म्हणून ज्ञात इमारत, वेदवती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., मराठ कॉलनी, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८, जमीन सीटीएस क्र.१०३२(भाग), गाव दहिसर, तालुक बोरिवली, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या जमिनीचे सर्व भाग व खंड.

आज दिनांकीत १८ ऑगस्ट, २०२२

आर. जे. चोथानी, वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड. कांदिवली (पूर्व<u>), म</u>ुंबई-४००१०१

VIDHI

# ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड

CIN:L51900MH1986PLC041499

नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१ **दूर.क.:**(०२२)ชั้งชะุ३५०० Website **www.oasiscaps.com**, E-mail:admin@oasiscaps.com

### ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत भागधारकांना सूचना

ोथे सूचना देण्यात येत आहे की, **ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२** रोजी दु.३.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय होणार आहे. कोविड–१९ प्रादुर्भावामुळे आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२२ सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१ १४ डिसेंबर, २०२१ व ५ मे, २०२२ नुसार सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत एजीएम घेण्यावर स्पष्टीकरणाबाबत आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ नुसार सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या तरतुदीप्रमाणे शितीलता नमुना पुर्ततेबाबत जे सेबी (सेबी परिपत्रक) द्वारा वितरीत आहे आणि कंपनी कायदा २०१३ च्या इंतर लागु तरतुदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार होणार आहे.

सदस्यांना सभेच्या सूचनेत कंपनीद्वारे दिलेल्या तरतुदी तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) आणि एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (निबंधक)/ र्डपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. सेबी परिपत्रकानुसार कोणत्याही सदस्यास एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविल जाणार

र्जीएमची सूचना तसेच वार्षिक अहवालाची ई-प्रत, वित्तीय अहवाल व अन्य इतर वैधानिक अहवाल केपनीच्या <u>www.oasiscaps.com</u> व बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीने रिमोट ई-वोटिंग प्रणाली वापरून (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून) तसेच एजीएम प्रक्रिये दरम्यान ई-वोटिंग (संयुक्तपणे ई-वोटिंग) विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मंजुर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे ात देण्यासाठी त्यांच्या भागधारकांना ई–वोटिंग सुविधा दिलेली आहे. भागधारकांना ई–वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेडची (सीडीएसएल) सेवा . नेयुक्त केली आहे. ई–वोटिंगकरिता माहिती एजीएम सुचनेत नमुद आहे आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करुन

- **१. वास्तविक स्वरुपात भागधारणा:** आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल ig@oasiscaps.com/service@satellitecorporate.com वर पाठवावेत.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा: कृपया तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे अद्यायावत करावे.
- वैयक्तिक डिमॅट भागधारकांसाठी: तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) यांच्याकडे अद्यायावत करावे जे ई-वोटिंग व सहभागी होण्यासाठी अनिवार्य आहे.

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेडकरिता

किर्ती जैन

कंपनी सचिव

दिनांकः १८.०८.२०२२ ठिकाणः मुंबई

## विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

(सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४. दुरध्वनी क्र.:0२२-६१४०६६६६; फॅक्स:0२२-२३५२१९८० ई-मेल:mitesh.manek@vidhifoodcolour.com; वेबसाईट:www.vidhifoodcolour.com

भागधारकांना सूचना

## गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदीनुसार आणि आयईपीएफ अधिनियम, २०१६ सुधारितप्रमाणे भारत शासनाच्या गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये ७ (सात) सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश संदर्भात शेअर्स हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

वित्तीय वर्ष २०१५–१६ करिता २ अंतरीम लाभांशकरिता दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांश विद्यमान स्थितीत कंपनीकडे आहेत आणि आयईपीएफ अधिनियमनुसार संबंधित सदस्यांना वित्तीय वर्ष २०१५–१६ करिता व त्यापढील लाभांशावर दावा करण्याची संधी देण्यात येत असून त्यांनी दिनांक **१८ डिसेंबर, २०२२** किंवा त्यापूर्वी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) यांचे नोंदणीकृत कार्यालय लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई-४०००८३ येथे त्यांच्या स्वाक्षरी केलेले पत्र पाठवावेत. संपूर्ण तपशील जसे संबंधीत सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक/डीपी सीएलआयडी आणि आयईपीएफकडे हस्तांतरणाकरिता शेअर्स असे तपशील कंपनीच्या <u>https://www.vidhifoodcolours.com/investor-rela-</u> tion/unclaimed-dividends/ वेबसाईटवर गुंतवणूक विभागअंतर्गत उपलंब्ध आहेत. कृपया नोंद असावी की, जर आरटीएकडे वर नमूद तारखेपर्यंत कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास तदनंतर आयईपीएफकडे असे शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कंपनीद्वारे आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतर केल्यानंतर अशा शेअर्सवर सदस्यांना आयईपीएफ नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकड़न दावा सांगता येईल. कृपया नोंद असावी की, उपरोक्त शषअर्ससंदर्भात येणारा पुढील सर्व कॉर्पोरेट लाभ आयईपीएफ अधिनियमानुसार आयईपीएफ डिमॅट खात्यात जमा केला जाईल.

यासंदर्भात वैयक्तिक पत्रव्यवहार सर्व संबंधीत सदस्यांना कंपनीकडे त्यांचे उपलब्ध नोंद पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भातील स्पष्टीकरण असल्यास ते कंपनी/आरटीए यांना mt.helpdesk@linktime.co.in वर ई-मेल पाठवून किंवा दूर.क्र.:०२२-४९१८६२७० वर संपर्क करून प्राप्त करता येईल.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

दिनांक: १८ ऑगस्ट, २०२२ ठिकाण: मुंबई

सही/ प्रियांका सुरेश सोनी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

## **RELIANCE**

# रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं.लि. कॉपॅरिट कार्यालयः रिलायन्स सेन्टर, ६वा मजला, नॉर्थ विंग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ

Asset Reconstruction

(पुर्व), मुंबई-४०००५५

प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना (पहा नियम ६(२) सहवाचिता नियम ८(६)) सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेली मालमत्ता प्रतिभूत धनकोकडे तारण आहे

ज्याचा प्रतिभत धनकोच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी वास्तविक ताबा घेतलेला आहे. असे की. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी दिनांक २९.०३.२०१९ रोजीच्या करारनामानुसार **आरएआरसी**०५ **(आरएचडीएफसीएल एचएल)** ट्रस्टचे विश्वस्त रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन क.लि. (आरएआरसी) यांच्या नावे खालील प्रतिभृतीसह एकत्रित त्यांचे . अधिकार, हक्क व हित यासह तमचे कर्ज खाते ऋण/वित्तीय मालमत्ताबाबत करारनामा केला. सदर करारनामानसार आम्ही तमचे प्रतिभूत धनको आहोत आणि

संपुर्ण करारदराने देयके वसुल करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. म्हणून रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं.लि.चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी यांनी १५ दिवसांची तुम्हाला सूचना दिली आहे की, खाली नमुख कर्जदार/तारणकर्ता यांच्याकडुन प्रतिभूत धनको **आरएआरसी०५९ (ऑरएचडीएफसीएल एचएल)** ट्रस्टचे विश्वस्त रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन् कं.लि. यांना देय कलम १३(२) अन्वर्थे मागणी सूचनेत नमुद रक्कम तसेच पुढील व्याज व खर्च वसुलीकरिता २१.०९.२०२२ रोजी जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर ई-लिलावाने खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे खाली नमुद तारण मालमतेची विक्री करण्याचे निश्चित केले आहे. आरक्षित मुल्य

| अ.क्र. | क्र. कर्जदाराचे नाव, मालमत्तेचे तपशील, मागणी सूचना व ताबा दिनांक  |             | इरठे       |
|--------|---|-------------|------------|
| १      | अमरीन फारुक शेख, फारुक बाबु शेखमोहम्मद यांची मुलगी, फारुक बाबु शेखमोहम्मद, बीएम शेख                         |             |            |
|        | <b>मोहम्मद</b> यांचा पुत्र, <b>र/ठि.:</b> २५३, १/१, जनता सेवक सोसायटी, माहिम मोरी रोड, आंध्र बँकेच्या मागे, |             |            |
|        | माहिम पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००१६. दुसरा पत्ता: सी/१०१, १ला मजला, जिवदानी अपार्ट.,                     |             |            |
|        | जिवदानी कॉम्प्लेक्स, आचोळे, नालासोपारा पुर्व, पालघर, ठाणे. मालमत्ता: सी/१०१, १ला मजला,                      | ₹.          | रु.        |
|        | जिवदानी अपार्ट., जिवदानी कॉम्प्लेक्स, आचोळे, नालासोपारा पुर्व, पालघर, ठाणे (क्षेत्रफळ ३०५ चौ.फु.            | १०,८७,७०४/- | 8,02,990.8 |
|        | अर्थात २८.३४ चौ.मी.) येथील जागेचे भाग व खंड.  |             |            |
|        | मागणी सूचना: रु.१४,३५,९९८.९३ (रुपये चौदा लाख पस्तीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि पैसे                          |             |            |
|        | त्र्याण्णव फक्त) १७.११.२०१७ रोजी देय व्याज व शुल्क.   |             |            |
|        | ताबा दिनांक: १५.०५.२०१८   |             |            |

मालमत्तेचे निरीक्षण: १६.०९.२०२२ रोजी स.११.०० ते द.२.०० बोली सादर करण्याची अंतिम तारीख: १९.०९.२०२२ रोजी दु.३.००

ई-लिलावाची तारीख: २१.०९.२०२२ रोजी स.११.०० ते दु.०१.०० दरम्यान ५ मिनिटांच्या विस्तारासह.

विक्रीचे नियम व अटी: १) मालमत्तेची आरक्षित मुल्यापेक्षा कमी मुल्याने विक्री केली जाणार नाही आणि प्रतिभूत धनको म्हणून आरएआरसीद्वारे निश्चितीक विक्री असेल. २) मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्र. ६८, गुरगाव, हरियाणा-१२२००३ येथे ऑनलाईन ई-लिलाव संचालित केला जाईल. ३) ई-लिलावात सहभागी होण्यापुर्वी इच्छुक बोलिदारांनी त्यांची नावे www.bankeauctions.com वर नोंद करावीत आणि मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून युजर आयडी व पासवर्ड घ्यावा. ४) भावी बोलिदारांना मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (संपर्क व्यक्ती: श्री. विनोद चौहान मोबा::+९१-९८१३८८७९३१, ई-मेल: Delhi@c1india किंवा Support@bankeauctions.com (हेल्पलाईन क्र.७२९१९८११२४,२५,२६) वर ऑनलाईन प्रशिक्षण मिळेल. ५) चालु खाते क्र.:६७४२५५७०८८, बैंकेचे नाव: इंडिन बँक, शाखा: सांताकुझ पश्चिम शाखा, मुंबई-४०००५४, लाभार्थीचे नाव: आरएआरसी०५९ (आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्ट, आयएफएससी कोड:आयडीआयबी०००एस०१८ यांचे नावे आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात इसारा रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, ईएमडी म्हणून धनादेश/धनाकर्ष स्विकारले जाणार नाही. ६ आरक्षित मुल्यापेक्षा कमी किंवा इरठेशिवाय बोली स्विकारल्या जाणार नाही. बोलिदारांनी त्यांची बोली रक्कम प्रती लॉटकरिता रु.५००० पटीने वाढवावी. ७ यशस्वी बोलीदाराने यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झाल्यावर त्वरीत बोली रक्कम/विक्री मुल्याच्या २५% रक्कम (इरठेसह) जमा करावी. यशस्वी बोलिदारान उर्वरित रक्कम यशस्वी बोलीदार म्हणून घोषित तारखेपासून १५ दिवसांत बोली रक्कम/विक्री मुल्याच्या ७५% रक्कम जमा करावी. ८) जर यशस्वी बोलीदार व वर नमुदप्रमाणे रक्कम भरण्यात अयशस्वी ठरल्यास जमा केलेली इरठे जप्त केली जाईल. ९) ई-लिलाव विक्री पुर्ण झाल्यानंतर ७ दिवसांत कोणत्याही व्याजाशिवाय अयशस्वी बोलिदारास इरठे परत दिली जाईल. १०) प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील हे त्यांच्या ज्ञात माहितीनुसार आहे. कोणतीही चुक, गैर अहवाल किंवा वगळणे याकरिता प्राधिकृत अधिकारी जबाबदार असणार नाही. ११) कोणतेही कारण न दर्शविता विक्रीच्या नियम व अटी बदलणे किंवा विक्री स्थगित/प्रलंबित/रद्द करणे किंवा कोणतीही बोली स्विकारणे/नाकारण्याचा संपुर्ण अधिकार खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे आहे. १२) बोलिदारांनी मालमत्तेवरील अधिभार, शुल्क, वैधानिक देयकांची चौकशी करावी आणि स्वतःचे समाधान करून घ्यावे. पुढे मालमत्तेवरील कोणतेही शुल्क, अधिभार याकरिता कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि ऑनलाईन बोलीचे सादरीकरणानंतर कोणतेही प्रकरण विचारात घेतले जाणार नाही. १३) उपलब्ध नोंदीनुसार सदर सूचनेच्या तारखेला मालमत्तेवरील अन्य इतर कोणताही अधिभाराची माहिती खालील स्वाक्षरीकर्त्यास नाही. १४) गलमत्तेवरील वैधानिक किंवा इतर थक्बाकी कर, देयके, व्हॅट, टीडीएस, जीएसटी तसेच मुद्रांक, नोंदणी शुल्क, जे असेल ते खरेदीदारास भरावे लागेल. इतर माहितीकरिता श्री. जयेश मोरे ७९७७२४५२५८ व श्री. विनोद एन. सोनाजकर: ९३२०४३७९७१ यांना संपर्क करावा

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ६(२), ८(६) व ९(१) अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक सूचना कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, लिलावापुर्वी वर नमुद केलेली रक्कम तसेच व्याज व संबंधित खर्च जम करावे अन्यथा वर नमुदप्रमाणे तारण मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि देय रक्कम असल्यास व्याज व शुल्कासह वसूल केली जाईल.

दिनांक: १९.०८.२०२२ रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं.लि. टीप: सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना वितरणानंतर जर काही रक्कम जमा केल्यास ते मुक्तता/ तजवीजीच्या येळी देय रक्कम म्हणून विचारात घेतले जाईल.